

भाषा संचालनालयातील श्री.ल.म.डोनीकर यांच्या सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) या पदावरील पदोन्नतीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन आदेश क्रमांक: भासंप-२०१२/प्र.क्र.१२५/२०१२/आस्था-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

तारीख: ११ मार्च, २०१६.

वाचा-

१) मराठी भाषा विभाग, शासन आदेश क्रमांक : भासंप-२०१२/प्र.क्र.१२५/२०१२/भाषा-१, दि.५ जुलै, २०१४.

२) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे क्र.३६(१)(१०२)/२८५५/दोन, दि.१८ फेब्रुवारी, २०१६ रोजीचे पत्र.

शासन आदेश

संदर्भाधिन शासन आदेश दिनांक ५ जुलै, २०१४ अन्वये श्री.ल.म.डोनीकर यांना सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) या रु.९३००-३४८००, ग्रेड वेतन रु.४४००/- या वेतनश्रेणीतील पदावर दिनांक १ एप्रिल, २०१० पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेच्या अधिन राहून नियमित पदोन्नती देण्यात आलेली आहे. या अटीच्या अनुषंगाने सदरहू पदोन्नतीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांच्या संदर्भाधिन दिनांक १८ फेब्रुवारी, २०१६ रोजीच्या पत्रान्वये सहमती दिलेली आहे. सबब, श्री.ल.म.डोनीकर यांची सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) या पदावरील दिनांक १ एप्रिल, २०१० पासूनची पदोन्नती नियमित करण्यात येत आहे.

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०१६०३१११४५८५६१३३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(धा.र.चिंदरकर)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. भाषा संचालक, भाषा संचालनालय, मुंबई.
२. महालेखापाल (लेखा परीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई.
३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
४. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
५. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),
६. सह सचिव (सेवा उप विभाग), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
७. श्री.ल.म.डोनीकर, भाषा उप संचालक (विधी),
द्वारा भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे मार्फत.
८. निवड नस्ती.